

# जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व स्वयंसेतू यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांसाठी विविध कायक्रम संपन्न

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्रा., मुंबई उच्च न्यायालय यांनी नेमून दिलेल्या कायक्रमानुसार रत्नागिरी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व स्वयंसेतू यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कायक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी येणार्या अडचणी, समस्या तसेच त्यांच्यासाठी असणार्या शासकाय योजना याबाबत जनजागृती, मागदशन, समुपदेशन त्याचबरोबर त्यांचे मनोरंजन या उद्दिष्टांवर आधारित हे कायक्रम घेण्यात आले.

कुणबी भवन, जे. के. फाईल्स येथील शामराव पेजे सभागृह संगीत शिक्षिका विनया परब यांच्या शिष्यांनी सादर केलेला स्वराभिषेक मैफाल हा कायक्रम २ तास मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या छोट्या गायकांनी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या सुमधूर स्वरांनी मंत्रमुग्ध केले होते. २ तास हा मंडळी संगीतमय वातावरणात तल्लान झाला होती. उपस्थितांनी कलाकारांच्या उत्कृष्ट कलेबद्दल त्यांचे बक्षिसे देऊन कौतुक केले. यानंतर ऍड. अमेय भिसे व मा. सचीव विधीसेवा प्रा. आनंद सामंत यांनी उपस्थितांना कायदेविषयक मागदशन केले. ज्येष्ठांनी वाहतूक व्यवस्था, पेन्शन, तसेच आरोग्यसेवे संबंधित आपापल्या शंका विचारल्या. त्यांचे मा. आनंद सामंत यांनी शंकासमाधान केले. स्वयंसेतूच्या संस्थापक श्रद्धा कळंबटे यांनी स्वयंसेतूबद्दल माहिती दिली.

कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक संघातील नागरिकांसाठी मा. सामंत यांनी कायदेविषयक मागदशन करून तेथील नागरिकांचे शंकासमाधान केले.

माळनाका येथील सेवानिवृत्तांच्या जनसेवा समितीच्या रत्नागिरी तालुका समितीच्या सदस्यांसाठी विधीसेवाचे सचीव मा. आनंद सामंत व स्वयंसेतूच्या श्रद्धा कळंबटे यांनी उपस्थितांना चचासत्राच्या माध्यमातून मागदशन केले. विधीसेवा प्राधिकरणाच्या ज्येष्ठांसाठी असलेल्या विविध सेवासुविधांची सर्वस्तर माहिती सामंत यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व त्यांचे अधिकार याबाबत उपस्थितांनी मनमोकळी चचा केली. श्रद्धा कळंबटे यांनी या हक्कांबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेली त्यांची कतव्ये विशेषतः बालअर्धिनियम २००० च्या अनुषंगाने समाजातील निराधार, अनाथ, पिडीत बालकांना आपण काळजी व संरक्षणाच्या प्रवाहात कसे आणू शकतो याबाबत संवाद साधला.

यावेळी उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पेंशन संदभात, काहाना शासनाच्या हलगर्जापणामुळे नाहक भरव्या लागणार्या रिकव्हराबाबत, आरोग्यविषयक, पोटगीबाबत, प्रवासातील सोयीसुविधांबाबत अनेक शंका विचारल्या. मा. सामंत साहेबांनी अतिशय सोप्या भाषेत त्यांच्या शंकांचे निरसन करून कोणीही ज्येष्ठ नागरिक किंवा गरजू व्यक्तीने त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी विधीसेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात येऊन प्रत्यक्ष भेटावे व आपली समस्या मांडावी असे आवाहन प्रत्येक कायक्रमादरम्यान केले.

स्वराभिषेकच्या कलाकारांना स्वयंसेतू व विधीसेवा प्रा. माफत पुस्तके भेट देण्यात आली. तसेच विधीसेवाकडून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे घोषित करण्यात आले.

एकूणच गेली २ वर्ष रत्नागिरी तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांसंदभात जनजागृतीची चळवळ उभी करण्यात विधीसेवा प्राधिकरण व स्वयंसेतू विशेष मोहोम राबवत आहेत. यापुढेही ही चळवळ अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सामंत यांनी केले आहे. जिल्हा विधीसेवा प्रा. संपक नं. (०२३५२) २२४७६८.

कायक्रम यशस्वी करण्यासाठी विधीसेवा प्रा. चे श्रीकांत जोशी, स्वयंसेतूचे दत्तात्रय चाचले, मुग्धा कुळये, संजय कुळये, तारवे, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. भरणकर, श्री. भास्कर कुडतरकर, श्री. सुभाष थरवळ, श्री. सुरद्र घुडे, श्री. अनंत नैकर यांनी विशेष मेहनत घेतली.